

पर्यन् (von 2. पर्) das *Hinausführen, Retten*: नविष्ठा उ नो नेष्पिणि पर्यष्ठा उ नः पर्वएयति द्विषः R.V. 10, 126, 8.

पर्यक्षित *gaṇa* पुराकृतादि zu P. 5, 1, 128.

पर्यन् in इष्टप्रवैष्टन् wohl *Pfeilbüschel* (vgl. पर्य) *tragend* Çat. Ba. 13, 4, 2, 5.

पर्यष्ठ (vou 2. पर् mit dem suff. des superl.) adj. am meisten *hinausführen*, — *rettend* R.V. 10, 126, 8.

पल्, पल्लति *gehen, sich bewegen* Dhītup. 20, 9. पपाल P. 8, 4, 54, Sch. पल्, पालपति s. u. पालय.

पल् 1) m. a) = पालै *gaṇa* ज्वलादि zu P. 3, 1, 140. — b) = पलाल Stroh H. 1182. — 2) n. a) ein best. Gewicht, = उन्मान H. an. 2, 495. MED. I. 29. = 4 Karsha oder Suvarṇa (auch 5 Su.v.) =  $\frac{1}{4}$  Kuḍava =  $\frac{1}{10}$  Dharanya (10 Dharanya Jāṇ.) =  $\frac{1}{100}$  Tula M. 8, 135. Jāṇ. 1, 368. 364. Suçr. 2, 173, 15. AK. 2, 9, 86. 97. 3, 4, 1, 13. H. 884. Z. d. d. m. G. 9, 671. M. 8, 397. HARIV. 16217. Suçr. 1, 162, 6. 163, 10. 2, 50, 20. VARĀH. Brh. S. 82, 13. 83, 7. Rāgā-Tar. 4, 202. Brīc. P. 3, 11, 9. Cit. beim Schol. zu Sūrjas. 13, 23. Schol. zu P. 5, 1, 8. हस्ततुलयापि नियुणः पलपरिमाणं विजानति PANÉAT. II, 84. दशपला वृद्धः Jāṇ. 2, 179. ein best. Maass für Flüssigkeiten: षोडश वपापलानि Nir. 14, 7. Schol. zu Kāta. Ç. 61, 6, 8. MAHIDH. zu VS. 19, 80. WEBER, Omina 398. Ĝot. 20. 30. 81. VARĀH. Brh. S. 23, 2. जल्° Gaupap. zu Śāṅkhejuk. 3. Cit. beim Schol. zu Sūrjas. 13, 23. ein best. Zeitmaass, = विघटिका Rāgān. im ÇKD. — b) Fleisch (vgl. पलल) AK. 3, 4, 26, 204. H. 623. H. an. MED. HALĀJ. 3, 9. Jāṇ. 3, 215. पलं भुवा ऽग्नितो रक्तं वातात्कृष्म् शायते नेत्रं दुहुदे Suçr. 2, 303, 6. पलान्न 373, 20. — Vgl. उत्पल, कनक°.

पलक्षा f. eine best. Gemüsepflanze, = पालक्षा Rāgān. im ÇKD.

पलत् f. इ Nebenform zu बलत् adj. weiss VS. 24, 4.

पलदार् (पल *Fleisch* + नार्) m. Blut Trik. 2, 6, 18.

पलगण्ड m. Maurer AK. 2, 10, 6. Trik. 2, 10, 2. H. 922. HALĀJ. 2, 486. VJUTP. 96.

पलङ्गट adj. schlichtern, furchtsam Trik. 2, 8, 58.

पलंकर् (पलम्, acc. von पल *Fleisch*, + 1. कर् machen) m. Galle Trik. 2, 6, 17. — Vgl. पललब्धर, पलामि.

पलंकष (पलम् + कष) 1) m. ein Rākshasa (vgl. पलल) H. an. 4, 319. MED. sh. 83, 34. — b) Löwe H. c. 182. — c) Bdellium H. 1142.

HALĀJ. 2, 465. eine Art Bdellium (कण्णगुलु) Rāgān. im ÇKD. — 2) f. शा a) N. verschiedener Pflanzen: = गोनुरक Asteracantha longifolia Nees AK. 2, 4, 8, 17. H. an. MED. = नुद्रगोनुरक Rāgān. im ÇKD. = किंप्रक Butea frondosa Roxb. H. an. MED. = मुण्डीरी eine best. Schlingpflanze MED. RATNAM. 39. = रास्ता MED. = महाआवणी Rāgān. im ÇKD. Bdellium H. an. MED. RATNAM. 43. — Suçr. 2, 421, 19. 817, 1. 839, 20. — c) = लाक्षा Cochenille H. 685. MED.; vgl. पलापाणी. — d) Fliege Rāgān. im ÇKD.

पलद् 1) m. ein best. Bestandtheil des Hauses, viell. die zur Bedeckung und Verkleidung dienenden Stroh- oder Rohrbüschel AV. 9, 3, 4. तृष्णोर-वृता पलदान्वसाना 17. — 2) पलद् am Ende von Ortsnamen P. 4, 2, 142. — 3) f. इ N. pr. eines Dorfes P. 4, 2, 110.

पलप्रिय (पल + प्रिय) m. ein Freund von Fleisch: 1) ein Rākshasa H. c. 36. — 2) Rabe Rāgān. im ÇKD. ; vgl. पललप्रिय.

पलभा (पल + भा) = विषुवत्प्रभा der *Aequinoctial-Schatten* zur Mittagszeit GRAHALĀGHAVA im ÇKD. Schol. zu Sūrjas. 3, 18; vgl. WHITNEY zu d. St. दैलल, पललै UGGÉVAL. zu UNĀDIS. 1, 108. ÇANT. 2, 25, 1) m. ein Rākshasa H. an. 3, 662. MED. I. 104. VIÇVA bei UGGÉVAL.; vgl. पलाल. — 2) n. (m. n. nach SIDDH. K. 280, b, 8.) a) zerriebene Sesamkörner H. an. MED. VIÇVA a. a. O. यथा पललपिएः स्याद्यासः स्नेहैन मानद। तथा जगदिदं व्यातं विज्ञुना प्रभविज्ञुना ॥ HARIV. 7362. दधिमधुपललविमृदित Suçr. 1, 188, 16. 367, 18. श्यामामूलै: सपललै: शक्तुमिश्रै: प्रलेपयेत् 2, 122, 5. 389, 19. पललैदन JĀĒN. 1, 286. दधिपललं पापयति KAUC. 26, 29. VARĀH. Brh. S. 57, 8. 94, 22. Hat im comp. den Acut auf der ersten Silbe, wenn das vorangehende Wort angiebt, womit diese Speise gemischt ist, P. 6, 2, 128. गुडपलल Sch. तिलपलल �wohl = पलल 185, Sch. eine süsse Speise aus serriebenem Sesam und Zucker: पललं तु समाज्यातं सैकवं तिलपिष्टकम् ÇKD. (इति वैयक्तम्). — b) Brot, Schmutz (पल्ल) H. an. MED. VIÇVA a. a. O. दोपङ्कनिमयं लामयशः पललतवृत्तम् R. 5, 87, 26. — c) = पल Fleisch AK. 2, 6, 2, 14. H. 622. H. an. MED. HĀR. 55. HALĀJ. 3, 9. VIÇVA a. a. O.

पललब्धर (पल *Fleisch* + ब्धर) m. Galle H. c. 103. HĀR. 141. — Vgl. पलजामि, पलंकर.

पललप्रिय (पल *Fleisch* + प्रिय) m. = पलप्रिय Rabe WILSON.

पललाशय (पलल *Fleisch* + शा०) m. Kropf ÇABDAR. im ÇKD.

पलव m. = लव (und auch daraus entstanden) ein zum Fischfang dientender durchbrochener Korb Trik. 1, 2, 15.

पलविभा (पल + वि०) f. = पलभा ÇKD. u. dem letzten Worte.

पलम् m. = पनस Brodfruchtbaum Schol. zu AK. im ÇKD. (u. कृष्णपिल). R. 3, 76, 3 (wohl nur fehlerhaft).

पलस्ति nach SIR. so v. a. पलित in der Stelle: पां मै पलस्तिजमद्गच्छै दृः R.V. 3, 53, 16.

पलाक m. n. SIDDH. K. 249, a, 1.

पलामि (पल + अमि) m. Galle H. c. 103. HĀR. 141. — Vgl. पललब्धर.

पलाय in der folgenden Stelle: ज्ञातुं क्व शक्यं क्लिमवान्गिरिवा पलायतो वा गुणतो इदं वापि HARIV. 8463. LANGLOIS scheint nach einer Lesart पल �übersetzt zu haben.

पलाङ्ग m. *Delphinus gangeticus* ÇKD. und WILS. nach HĀR. 77. Wir ziehen das vorangehende च mit zum Wort; vgl. चपलाङ्ग.

पलाएङ्ग m. Zwiebel UGGÉVAL. zu UNĀDIS. 1, 38. AK. 2, 4, 5, 18. M. 5, 5, 19. JĀĒN. 1, 176. MBH. 8, 2051. 13, 4363. Suçr. 1, 148, 12. 217, 16. P. 4, 4, 96, Sch. °भृतिर्ते (f. शा० und इ०) der Zwiebeln gegessen hat 4, 1, 53, Sch.

पलाएङ्ग neutr. Suçr. 2, 360, 2.

पलाद् (पल + अद) m. ein Rākshasa (Fleischfresser) H. 187. GĀTĀDHU. im ÇKD.

पलादन (पल + अदन essend) m. dass. ÇKD. angeblich nach H.; hier erscheint das Wort nur 1335 als fehlerhafte Variante für फलादन Papagei.

पलाय m. = कण्ठपाशक d. i. कृस्तिकपोल ÇABDAM. im ÇKD. कृष्णपाशक wird im ÇKD. nach ders. Aut. erklärt durch कृस्तिगलवेष्टक-रङ्गु. Hulster und Elephantenschäle WILS.

पलापक्षा f. nach WILS. = कुलतथा eine Art Kollyrium. Wohl nur fehlerhaft für पलापक्षा.